

वाढत्या तापमानातील द्राक्ष बागेचे नियोजन



द्राक्ष सल्ला

डॉ. आर. जी. सोमकुंवर



सध्याच्या परिस्थितीमध्ये द्राक्ष लागवड विभागामध्ये तापमानात सतत वाढ होत आहे. यासोबत आर्द्रताही तितकीच कमी होत आहे. या वातावरणाचे द्राक्षबागेत असलेल्या वेगवेगळ्या अवस्थेत काय परिणाम होऊ शकतील आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती घेऊ.

खुंट लागवड केलेली बाग

नवीन खुंट लागवड ही सामान्यतः फेब्रुवारी ते मार्च महिन्यात केली जाते. कमी तापमान असलेल्या परिस्थितीत लागवड केल्यास खुंट रोपांची मुळे लवकर रुजून मुळांच्या विकासाला नुकतीच सुरवात झालेली असते. मात्र काही परिस्थितीत उशिरा लागवड केलेली असल्यास मुळे जमिनीत रुजून नवीन पालवी फुटण्याच्या अवस्थेत तापमान वाढल्यास काही अडचणी येऊ शकतात. वाढत असलेल्या तापमानात जमिनीतून बाष्णीभवनाद्वारे पाणी निघून जाते. हलकी जमीन असल्यास अडचणीत आणखी भर पडते. अशा स्थितीमध्ये खुंटरोपांची वाढ एकदम थांबेली दिसून येते. काढी तव्हातूनच दुधाळ रंगाची दिसू लगेल. महत्वाचे म्हणजे हलक्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवणे गरजेचे असेल. यावेळी मुळांच्या कक्षेत किंवा ठिबकचे पाणी पडत असलेल्या ठिकाणी कोकोपीट, शेणखत किंवा पिकांचे सेंद्रिय अवशेष वापरणे महत्वाचे असेल. पाणी देण्याची वेळही महत्वाची असून, शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी पाणी द्यावे, या काळात बाष्णीभवनाचा वेग कमी राहून, उपलब्ध पाणी मुळांद्वारे उचलले जाईल.

उशिरा लागवड झालेल्या परिस्थितीत भारी जमीन असल्यास फारशी अडचण येणार नाही. मात्र बागेत पाणी कमी असल्यास खुंटरोपाला पाण्याचा ताण बसेल. वाढ

तिथेच थांबेल. या करिता लागवडीनंतर सुरुवातीचे किमान आठ दिवस तरी पाणी जास्त प्रमाणात द्यावे. नवीन पालवी फुटण्यास सुरुवात झाली म्हणजे मुळे रुजली असे म्हणता येईल. म्हणजेच त्यानंतर फारशी अडचण येणार नाही. शक्यतो सायंकाळी प्रति एकर अर्धा किलो युरिया या प्रमाणे ठिबकद्वारे द्यावा. यासोबत १८-४६-० हे खत २५ किलो प्रति एकर प्रमाणे जमिनीतून एकदा द्यावे. यामुळे मुळांची वाढ होण्यास मदत होईल.

रिक्ट बागेचे व्यवस्थापन



खोड तयार करण्याकरिता नन्हा आणि पाण्याचा योग्य वापर महत्वाचा आहे.

द्राक्षबागेत रिक्ट हा साधारणतः जानेवारीच्या शेवटचा आठवडा (सोलापूर, सांगली) ते फेब्रुवारीचा दुसरा आठवडा (नाशिक, नगर, पुणे) या कालावधीत घेतला जातो. त्यानंतर निघालेली फूट ही खोड तयार करण्यासाठी वापरण्यात येते. यावेळी प्रत्येक बागेत खोड तयार करण्यासाठी वाढलेली फूट ही साधारणतः कलमजोडाच्या वर तीन फुटांपर्यंत पोचलेली असावी. यावेळी फुटाच्या पेन्यातील अंतर जास्त असल्यास खोड लवकर तयार करण्यामध्ये फायदा होईल. याकरिता प्रमुख खतापैकी नव्युक्त खते, मॅनेशिअम आणि फेरसची गरज असेल. नव्युक्त खतापैकी युरिया, अमोनिअम सल्फेट व १८-४६-० देता येईल. जमिनीचा प्रकार पाहून खताचा वापर करावा. भारी जमीन असल्यास साधारण अर्धा किलो युरिया किंवा अमोनिअम सल्फेट प्रति एकरी पंधरा दिवसापर्यंत देता येईल. १८-४६-० हे खत २५ किलो प्रति एकर या प्रमाणे आता द्यावे. नंतर वीस दिवसानंतर तितक्याच प्रमाणात द्यावे. कलम केलेल्या बागेत पहिल्या वर्षी फेरसच्या कमतरतेमुळे पाने पिवळी पडलेली दिसतात. काही पानांवर जाळीप्रामाणे चित्र दिसते. अशा परिस्थितीत १० किलो फेरस सल्फेट जमिनीतून द्यावे. तसेच दीड ते दोन ग्रॅम प्रति पाणी या प्रमाणे फेरस सल्फेटची फवारणी करावा.

ओलांडा तयार होण्याकरिता आपण ज्या वेळी शेंडा खुडतो, त्यानंतर वेळीला थोडाफार ताण बसतो. या कालावधीत पाणी आणि नन्हा फार महत्वाचे असते. पाणी कमी झाल्यास वाढ तिथेच थांबेल. त्यानंतर पुढे ओलांडा




अनेक ठिकाणी खुंटरोपाला पाण्याचा ताण बसेल. वाढ

- किडनाशकांच्या शिफारशी लेबल कलेप्राप्त किंवा जॉर्ट अप्रेस्कोप्राप्स आहेत.
- फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे.
- खेडेवेळी पक्के बिल खाडेवेळी पक्के बिल खेडेवेळी पक्के बिल
- बॅन किंवा 'रेस्ट्रिक्टेड' आहे का पाहावे.
- लेबल कलेप्राप्त वाचावेत.
- पुरेशा झानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळून येत.
- रसायनांचा गट तपासावा.
- पीएचआय, एमआरएल तपासावेत.
- पेरेणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणावर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.


जुनी बाग

खरड छाटणीचा हंगाम सुरु होत असून, खरड छाटणीपूर्व तयारीही तितकीच महत्वाची असेल. माणील हंगामात घडाचा विकास होण्याकरिता, ज्या मुळांनी आपला विकास करून पाणी व अन्नद्रव्यांचा पुरवठा केला. ही मुळे आज काळी पडलेली दिसतील. म्हणजेच या मुळांची कार्य करण्याची क्षमता संपत आलेली असेल.

- खरडछाटणीनंतर पुन्हा नवीन फुटी निघण्याकरिता जमिनीतूनच अन्नद्रव्य व पाण्याचा पुरवठा केला जाईल, याकडे लक्ष द्यावे. त्याकरिता चारी घेऊन जुनी मुळे (३० टक्क्यांपर्यंत) तोऱ्यान नवीन मुळांच्या विकासाला मदत होईल. योपेक्षा जास्त मुळे तुटणार नाहीत, याची दक्षता द्यावी.
- तुटलेली मुळे जास्त काळ उन्हामध्ये उघडी राहणार नाही, हे पाहावे.
- चारी घेतल्याबरोबर शेणखत, पिकांचे अवशेष टाकून चारी झाकून द्यावी. पाणी पुरवठा करावा.
- बन्याच बागेमध्ये चुनखडीचे प्रमाण १० ते १५ टक्क्यांपर्यंत दिसून येते. यामुळे किंतीही



खोड तयार करण्यासाठी वाढलेली फूट ही साधारणतः कलमजोडाच्या वर तीन फुटांपर्यंत पोचलेली असावी. यावेळी फुटाच्या पेन्यातील अंतर जास्त असल्यास खोड लवकर तयार करण्यामध्ये फायदा होईल. याकरिता प्रमुख खतापैकी नव्युक्त खते, मॅनेशिअम आणि फेरसची गरज असेल. नव्युक्त खतापैकी युरिया, अमोनिअम सल्फेट व १८-४६-० देता येईल. जमिनीचा प्रकार पाहून खताचा वापर करावा. भारी जमीन असल्यास साधारण अर्धा किलो युरिया किंवा अमोनिअम सल्फेट प्रति एकरी पंधरा दिवसापर्यंत देता येईल. १८-४६-० हे खत २५ किलो प्रति एकर या प्रमाणे आता द्यावे. नंतर वीस दिवसानंतर तितक्याच प्रमाणात द्यावे. कलम केलेल्या बागेत पहिल्या वर्षी फेरसच्या कमतरतेमुळे पाने पिवळी पडलेली दिसतात. काही पानांवर जाळीप्रामाणे चित्र दिसते. अशा परिस्थितीत १० किलो फेरस सल्फेट जमिनीतून द्यावे. तसेच दीड ते दोन ग्रॅम प्रति पाणी या प्रमाणे फेरस सल्फेटची फवारणी करावा.



न फुटलेला ओलांडा. त्याला इंग्रजीमध्ये 'डेड आर्म' म्हणतात.

मेहनत केली तरी पुढील काळात फुटीची वाढ होईल. तेव्हा चारी खोदल्यानंतर शेणखत टाकताना त्यात सल्फर (७० ते ८० किलो प्रति एकर) मिसळून द्यावे.

- जास्त काळ चारी उघडी राहिल्यास मुळांच्या पेशी सुकतील, मरतील, त्यामुळे ओलांडचावर फुटी निघण्यास उशीर होईल. जास्त काळ ओलांडा उन्हामध्ये राहिल्यास तो डागाळ्याची समस्या दिसून येते. काही कारणाने चारी अधिक काळ उघडी राहिली असल्यास पुढील गोष्टी कराव्यात.
- ओलांडा लवकर फुटण्याकरिता हायझोजन सायनामाईडचा* (२० ते २५ मिलि प्रति लिटर पाणी) वापर करावा.
- बागेमध्ये पाण्याची फवारणी दिवसातून दोनवेळा करावी.
- बागेत शेडनेटचा वापर फायदाचा ठेवेल. सुरुवातीच्या काळात तापमान वाढले असल्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव मुळीच नसेल. मात्र उडद्यासारख्या किडीचा प्रादुर्भाव वाढलेला दिसून येईल. तेव्हा बागेमध्ये किडीच्या नियंत्रणाकडे लक्ष द्यावे.

पालाशची कमतरता असल्याचे समजावे. तर नवीन पाणीची वाटी झालेली असल्यास फुलकिडच्यांचा प्रादुर्भाव असल्याचे समजावे. बागेतील उपलब्ध परिस्थितीचे निरीक्षण करून (खते देणे किंवा कीटकनाशकांची फवारणी यापैकी) योग्य तो निर्णय द्यावा.

- डॉ. आर. जी. सोमकुंवर, १४२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)
- टीप : *हायझोजन सायनामाईड या रसायनाला द्राक्षामध्ये लेबल क्लेम नाही. मात्र राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राकडून या विशिष्ट परिस्थितीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

- मधमाशी, भित्रकीटकांना हानिकारक कीडनाशकांचा वापर टाळावा.
- पीक फुलोरा अवस्था लक्षात घेऊन कीडनाशकांचा संभंजस वापर करावा.